

“स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक” हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २०१७/ प्र.क्र.५/ रा.म.२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २९ जुलै, २०१७.

प्रस्तावना :-

महाराष्ट्रातील बहुतांशी शहरांमधील रस्त्यांवर सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही नागरीक सुरक्षिततेचा विचार करता सायकलींचा वापर करण्यास धजावत नाहीत. तसेच बऱ्याच शहरांमधील औद्योगिक वसाहतींमध्ये शहराबाहेरून साधारणतः ७-८ किलोमीटर अंतरावरून कामगार वर्ग शहरात येतो. सदरील जोडरस्त्यांलगत सायकलस्वारांसाठी सुविधा निर्माण झाल्यास सदर कामगार वर्गसुध्दा सायकलींचा वापर करून शहरात येण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे रस्त्यावरील काही प्रमाणात वाहतूकीची गर्दी कमी होईल, यथार्थाने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. वरील बाबींचा विचार करता वाहतूकीसाठी सायकलींचा वापर वाढण्यासाठी व त्याबाबतची सुरक्षितता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

२. त्याअनुषंगाने शासनाने “स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक” हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी अमरावती, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद व जळगांव या शहराची पथदर्शी शहरे म्हणून निवड केलेली आहे. सदरील शहरांमध्ये सा.बां.विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवर विभागामार्फत हा प्रकल्प राबवून प्रकल्पांना मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन संपूर्ण राज्यामध्ये असा प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

३. पथदर्शी प्रकल्पांचे नियोजन व कार्यान्वयन प्रभावीपणे होण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- “स्ट्रीट्स विथ सायकल ट्रॅक” या पथदर्शी प्रकल्पांचे नियोजन व कार्यान्वयन होण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर समितीची रचना खालील प्रमाणे राहिल.

अ.क्र.	नांव/पदनाम, पत्ता	पदनाम
१)	अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई	अध्यक्ष
२)	श्री. दिपक अत्राम, सचिव, मिशन ऑलिम्पिक्स, अमरावती.	सदस्य
३)	श्री. रविंद्र पाठक, सदस्य, मिशन ऑलिम्पिक्स, ठाणे (पश्चिम).	सदस्य
४)	सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य सचिव

२. वरील समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे राहिल.

१. उपरोक्त शहरांमधील सा.बां.विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांपैकी जागेची उपलब्धता व भविष्यातील सायकलींच्या वापराची क्षमता विचारात घेऊन सुयोग्य रस्त्यांची या प्रकल्पासाठी निवड करणे.

२. निवड केलेल्या रस्त्यांच्या उपलब्ध जागेनुसार सायकल ट्रॅकसाठी मार्गिका निश्चित करून सायकल ट्रॅकमध्ये घ्यावयाच्या सर्व बाबी, त्यांचे विनिर्देश तसेच रस्त्याच्या बाबींमधील आवश्यक बदल निश्चित करणे. त्यासाठी आवश्यकता असल्यास या विषयातील तज्ञ/ संस्था यांची मदत घेणे.
३. सायकल ट्रॅकसहीत रस्त्याचा प्रकल्प कार्यान्वित करण्याची पद्धती व तसेच प्रत्यक्ष बांधकामांचा आढावा घेऊन प्रकल्प उत्कृष्टपणे कार्यान्वित करण्यासाठी संनियंत्रण करणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७२९११३६३६२७१८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रदीप दळवी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव.
- २) मा.मंत्री (सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव.
- ३) मा.राज्यमंत्री(सार्वजनिक बांधकाम) यांचे खाजगी सचिव.
- ४) प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक.
- ५) प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग यांचे स्वीय सहायक.
- ६) सचिव(रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक.
- ७) सचिव(बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक.
- ८) परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, प्रशासकीय इमारत, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- ९) मुख्य अभियंता व सह सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) सर्व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
- ११) आंतर वित्तीय सल्लागार व उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) सर्व उप सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.
- १४) सर्व अवर सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) सर्व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
- १६) सर्व कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) श्री. दिपक अत्राम, सचिव, मिशन ऑलिम्पिक्स, पन्नालाल नगर, अमरावती-४४४६०५
- १८) श्री. रविंद्र पाठक, सदस्य, मिशन ऑलिम्पिक्स, जीवन सहकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, लुईसवाडी, ए विंग, रुम नं. २०१, ठाणे (पश्चिम)
- १९) निवडनस्ती(रा.म.२).